

खारभूमी विकास योजनांचे प्रती हेक्टरी खर्चाचे आर्थिक मापदंड  
सुधारित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभाग

शासन निर्णय क्रमांक : खाभूयो-२०१२/(२४३/२०१२)/खारभूमी,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

दिनांक : २२/०६/२०१५

**पहावे:** १.मु.अ.ज.सं.वि.को.प्र.मुंबई यांचे पत्र क्र.मु.अ./जसंविकोप्र/तां-२(१)/सं.१०/३०८४ दि.०९/०५/२०१२

२.शासन निर्णय, ज.सं.वि.क्रमांक खाभूयो-२००९/(प्र.क्र.२२२/२००९)/खारभूमी, दि. ०६/०८/२००९.

**प्रस्तावना :-**

ए.टी. पाटील समिती व बेलोसे समितीच्या अहवालामध्ये खारभूमी योजनांचे आर्थिक मापदंड दर ३ वर्षांनी बदलावेत अशी शिफारस करण्यात आली होती. समितीच्या शिफारशी नुसार खारभूमी योजनांचे प्रचलित आर्थिक मापदंड सन २००८-०९ च्या दरसूचीच्या आधारे संदर्भ क्र.२ च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आला होता.

वरील खारभूमी योजनांचे आर्थिक मापदंड सन २००८-०९ च्या दरानंतरच्या कालावधीत दरसूचीच्या दरात प्रचंड झालेली वाढ, शासनाच्या धोरणानुसार शासकीय बांधकामावर लागू करण्यात आलेले मुल्यवर्धीत कर व स्वामित्वशुल्क, तसेच तांत्रिक बदल यामुळे खारभूमी योजनांच्या बांधकामाच्या खर्चात वाढ होत आहे .त्यामुळे खारभूमी विकास योजनांचे प्रचलित मापदंड सुधारित करण्यासाठी मुख्य अभियंता जसंविकोप्र मुंबई यांनी संदर्भ क्र.१ च्या पत्रान्वये सादर केलेला प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

**शासन निर्णय :-**

१) राज्यातील खारभूमी योजनासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे सुधारित आर्थिक मापदंड राहतील.

अ.क्र.	तपशील	सुधारित मापदंड
१	सर्वसाधारण क्षेत्रातील नवीन खारभूमी योजनांच्या बांधकामासाठी अ) नवीन खारभूमी योजनांचा आर्थिक मापदंड	रु. २,२७,०००/- प्रती हेक्टर
	ब) १५ वर्षापर्यंतच्या जुन्या खारभूमी योजनांचा आर्थिक मापदंड	रु. १,१३,५००/- प्रती हेक्टर(१ अ येथील मापदंडाच्या ५० टक्के)
	क) बोर्डकालीन काळातील (१९८१-८२ पूर्वीच्या) व १५ वर्षापूर्वीच्या नुतनीकरण झालेल्या सर्व खारभूमी योजनांचा आर्थिक मापदंड	रु. १,९२,९५०/- प्रती हेक्टर (१ अ येथील मापदंडाच्या ८५ टक्के)
२	संपूर्ण रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील खारभूमी योजना आणि रायगड जिल्हयातील महाड, माणगांव, म्हसळा, मुरुड, श्रीवर्धन व रोहा या ६ तालुक्यातील खारभूमी योजनांसाठी आर्थिक मापदंड	अनुक्रमांक १(अ),(ब),(क) येथील मापदंडाच्या १.२५ पट

२) सदर सुधारित आर्थिक मापदंडास खालील अटींच्या अधिन राहुन याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. सदर आदेशाची अंमलबजावणी शासन निर्णय निर्गमित करण्याच्या दिनांकापासुन करण्यात यावी.

१) खारभूमी योजना पूर्ण करण्यासाठी पूनःप्रापित क्षेत्रातील लाभधारकांकडून प्रकल्पातील सहभाग म्हणून रु. ५००/- प्रती हेक्टर खर्च (किमान रु. २००/- रोख व रु. ३००/- मजुरीच्या स्वरूपात किंवा रोखीने) घेण्यात यावे.

२) खारभूमी योजनेचे बांधकाम सुरु करण्यापूर्वी लाभधारकांनी सहकारी संस्था स्थापन करावी व योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर योजना देखभाल व दुरुस्तीसाठी त्यांच्याकडे हस्तांतरीत करण्यात यावी.

३) सुधारित आर्थिक मापदंडामुळे पुढील ३ वर्षात (सन -२०१५-१६ ते २०१७-१८) नवीन व नुतनीकरणाच्या कामासाठी नियोजन केलेल्या ५० योजनांसाठी अंदाजे रु. २७.९४ कोटी इतका आर्थिक भार मंजूर अर्थसंकल्पीय तरतूदीतून भागविण्यात यावा. याकरिता वाढीव अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार नाही.

उक्त शासन निर्णय, अनुक्रमे नियोजन विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र. १२४/का.१४३४, दि. ०५/०६/२०१४ व वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र. १०४/१५/व्यय-१२, दि. २८/०५/२०१५ अन्वये प्राप्त सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे. सुधारित आर्थिक मापदंडास प्रदान करण्यात आलेली मान्यता (१२४/२०१५) अनुक्रमांकावर नोंदविण्यात आली आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१५०६२२१६१६१२६८२७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( रा. बा. क्षीरसागर )

शासनाचे अवर सचिव

प्रतिलिपी,

- १) मा. मंत्री (वित्त व नियोजन) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२
- २) मा. मंत्री (जलसंपदा) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२
- ३) मा. राज्यमंत्री (जलसंपदा) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२
- ४) अप्पर मुख्य सचिव (वित्त विभाग), मंत्रालय, मुंबई -३२ (२ प्रती)
- ५) प्रधान सचिव (नियोजन विभाग), मंत्रालय, मुंबई -३२ (२ प्रती)
- ६) प्रधान सचिव (जलसंपदा), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई -३२
- ७) सचिव (लाक्षेवि), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई -३२
- ८) सचिव, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई -३२
- ९) महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र राज्य मुंबई/नागपूर
- १०) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर

- ११) मुख्य अभियंता (दवप्र) व सह सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई -३२
- १२) मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोकण प्रदेश, मुंबई -३२
- १३) आंतरवित्त सल्लागार व उप सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- १४) उप सचिव, व्यय-१२, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- १५) उप सचिव, नियोजन विभाग/का. १४३४, मंत्रालय, मुंबई-३२
- १६) उप सचिव (ल.पा.), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई- ३२
- १७) प्रकल्प संचालक व अधीक्षक अभियंता, खारभूमी विकास मंडळ, ठाणे
- १८) खारभूमी विकास विभागाचे सर्व कार्यकारी अभियंता व त्या विभागांतर्गत सर्व उपविभाग
- १९) खारभूमी कार्यासन संग्रहार्थ